



Regd. Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai - 400 051. Phone : 022-42861000 Fax : 022-42863000 CIN: L45200MH2006PLC161268

Website: www.jsw.in

Email id: infra.secretarial@jsw.in

July 19, 2024

To,

BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejebhoy Towers	"Exchange Plaza"
Dalal Street	Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Mumbai - 400 001	Mumbai - 400051
Scrip Code (BSE): 543994	Symbol: JSWINFRA

Sub: Newspaper Publication - Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir,

Pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2024. The advertisements were published in today's Financial Express (English) (all editions) and Navshakti (Marathi) newspapers.

This is for your information and records.

Thanking you,

Yours sincerely,
For JSW Infrastructure Limited

Gazal Qureshi Company Secretary and Compliance Officer ACS 16843

Cc:

India International Exchange (IFSC) Limited

Unit No. 101, 1st Floor, Signature Building No. 13B, Road 1C Zone 1, Gift SEZ, Gift City Gandhinagar- 382355

Scrip code (India INX): 1100026

स्टेट बँक ऑफ इंडिया मोहम्मद रफीऊल होडा

. मोहम्मद रफीऊल होडा

वसुली प्रक्रिया क्र. १५० सन २०२१

मागणी सूचना पहिला पत्ता: फ्लॅट-२३०३, मॉन्ट्रियल टॉवर्स, प्लॉट-३१, शास्त्री नगर, लोखंडवाला, अंधेरी पश्चिम. मंबई

सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या हस्तांतर मूळ अर्ज क्र. ३६३ सन २०१६ मधील मधील वसुर्ल प्रमाणपत्र नुसार तुमन्याकडून रु. २४,४५,१६८.००/ – (रुपये चोवीस लाख पंचेचाळीस हजार एकरो अडुसष्ट मात्र) सह कार लोनच्या संदर्भात व्याज व परिव्यय च्यासह श्रकीत परिव्यय खर्च ची रक्षम येणे आहे. तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून १५ दिवसांत वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूरव ठरल्यास कायदयानुसार वसुली करण्यात येईल.

वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-

ए) निष्पादन प्रक्रियेच्या सदर सूचनेनंतर त्वरित सुरू होणाऱ्या कालावधीकरिता देय असे व्याज. बी) सूचनेची बजावणी आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता करावयाच्या इतर प्रक्रियेच्या संदर्भातील केलेला सर्व खर्च

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १५ जानेवारी, २०२४ रोजी दिले

दिनांक : १५/१/२०२४



आशु कुम वसूली **अधिका** कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंब

पुढील दिनांक २७/९/२०२

....अर्जदा

....प्रतिवार्द

CITIZENCREDIT Registered Office: CITIZENCREDIT CENTRE, CTS No: 236, Maryo Road, Orlem, Malad West, Mumbal - 400 064. ANNUAL GENERAL MEETING

NOTICE NOTICE is hereby given that the TWENTY SEVENTH ANNUAL GENERAL MEETING of the members of CITIZENGREDIT CO-OPERATIVE RANK LTD., as a Multi-State Co-operative Bank, under the Multi-State Co-operative Societies Act, 2002, will be held on Thursday, August 08, 2024 at 03.00 pm, at St. Andrew's Auditorium, St. Dominic Road, Bandra (W), Mumbel - 400 050 to transact the following business:

AGENDA 1. To record the Minutes of the Annual General Meeting of the Bank held on September 21, 2023.

2. To record the Minutes of the Special General Meeting of the Bank held on To consider the Board of Directors' Report for the year ended March 31, 2024 on

the performance of the Bank and future prospects. 4. To consider and adopt the Audited Statement of Accounts, including the Balance Sheet as at March 31, 2024 and the Profit & Loss Account for the year ended March 31, 2024 and the Statutory Auditor's Report.

5. To approve the Appropriation of Net Profit and the payment of proposed Dividend

To ratify the appointment of M/s, Kirtane & Pandit LLP, as Statutory Auditors for the F.Y. 2024-25 and their remuneration fixed by the Board.

To consider and approve amendments to the Bank's Bye-Laws.

To consider any other subject for which proper notice has been given.

Date: June 15, 2024

Visit www.citizencreditbank.com/mybank

By Order of the Board Christopher A. Mendeza Managing Director &

Public are hereby informed that our client intending to purchase Residential Flat No. 102, admessizing 315 sq. ft. carpet area, on 1st Floor of the building known as 'Governham admissioning 31s sq. it. carpet area, on 1st Floor of the building known as "Govardhan Beug" 1s' Wing situated on all that piece and parcel of land edmessuring 685 sq. mtm., situate, being at Manmala Tank Road, bearing Final Plot No. 1584, TPS-III, Mahlim Division in the Bombary District in the registration and Sub-Registration District Mumbal bearing CS No. 541 along with the Shares held with Share Certificate no. 3 bearing districtive No. 11 to 15 (both inclusive) issued by "Govardhan Baug" 1s' Wing Co-operative Housing Society Ltd. In respect of the sald Flat, (more particularly described in the schedule heraunder and referred to as "achedule property") from Deepali Satistic Vengurieltar. Said Deepali Satistic Vengurieltar. Said Deepali Satistic Vengurieltar represented that the schedule property to free from all ancumbrenose, charges, ben, fitigatione.and/or any third party rights/daims of any nature whatsoewer.

Notice is hereby given to the general public at large that if any person/s, entity, company firm, institution (corporate and otherwise) having any claim against or in respect of the schedule property or any part thereof by way of sale, exchange, easement, right, interest, share, mortgage, hypothecstion, lease, license, tenancy, aub-lenancy, cherge, gift, trust, inheritance, possession, lien, transfer of tittle or beneficial interest under any trust right of prescription or pre-amptioner under any agreement or any disposition or under any decree, order or Award otherwise claiming, or howevers are hereby requested to make the same known in writing along with the original documents in support thereof to our office at 204, 2nd Floor, Hart Chambers, 58/64, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbal 400 001 within a period of 15 days (both days inclusive) from the date hereof, tailing which, it shall be deemed that the Deepel Settsh Vengunekar has marketable title to the schedule property. Claims if any not received within 15 days shall stand abandoned and/or walved.

SCHEDULED PROPERTY

Residential Flat No. 102, admessuring 315 sq. ft. carpet area, on 1st Floor of the building known as 'Govardhan Baug' 'E' Wing situated on all that piace and percel of land edmeasuring 685 eq. mits., situate, being at Manmala Tank Road, bearing Final Plot NO, 158A, TPS-III, Mahim Division in the Bombay District in the registration and Sub-Registration District Mumbal bearing CS No. 541 along with the Shares held with Share Certificate no. 3 bearing distinctive No. 11 to 15 (both inclusive) leaved by 'Govardhan Baug" B'Wing Co-oper Place: Mumbai rative Housing Society Ltd. in respect of the said Flat;

Date: 19 July 2024

Mehul Shah Advocate High Court 204, 2nd Floor, Hari Chambers, 58/64, Shahid Bhegat Singh Road Fort, Mumbel 400 001



नौंदणीकृत कार्यालयः एनकेएम इंटरनेरानन हाकस. ५वा मजला, १७८ बॅकने रिक्लेमेशन, एकआयसी योगकेमा निल्हिगच्या पाठीमागे, बाहुआई विनाय रोड, मुंबई – ४०० ०२० मुख्यनी: ०२२-७९६७ ९०५३ • ई-मेल: invostor_relations@riil.in CIN: LEGGOOMH: SERVI COARCIE

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय परिणामांचे विवरण

(र स्त्यात, प्रा	ते समभाग आक्रो	जारी व्यतिरिक्त
तपमिक	३० जून, २०२५ चेजी संपत्ने विमाही	३० जून, २०२) चेजी संप्रकेट तिमाडी
प्रचलनाद्वारे पुरुण मिळकत (निव्दळ)	4,280.38	9,825,44
करपूर्व सामान्य कामकाबादारे निबक नफा	343.09	390.00
करपंबात सामान्य कामकाजाद्वारे निव्देख नका	264.48	269.69
करपद्मात एकूम सर्वसमावेशक मिळकत	C\$C.49	\$2\$.99
परणा केलेले इकियदी समागाग मांद्रवल	1,590.00	9,490.00
पुनर्मूत्यांकित राखीन निधी नगळता इतर इन्चिटी (राखीन)' प्रति सम्पाग मिळकत (दर्जनी मूल्य ११०/- प्रत्येकी) (निसंतर प्रकलनासाठी) (नॉर्षिकीकृत नाही)		
मूळ	9.97	9.20
सौम्य	9.57	1,40

' ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाचा पुर्नमूल्यांकित पाखीव निधा वगस्ता वतप इणिवटी (राखीव) रे४५,६२५.२३ लाख.

 १८ जुलै, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैटकांमध्ये लेखापरीक्षण समितीने वरील परिणमांचा आढावा घेतला आहे आणि संचालक मंडळाने वरील मरिणाम मंजूर केले असून ते प्रसारित करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीच्या वैधानिक लेळापरीककांनी वरील परिणमांचा मर्यादित आढाबा घेतला आहे.

२. अलेखापरीसित क्तिय परिणामांच्या स्वतंत्र क्तिय पद्धतीनिषयी अधिक माहिती खालील

प्रमाणे आहे:		(₹ साचात)
यमिक	३० जून, २०२४ रोजी संपक्षेत्रे विनाही	३० जून, २०२३ रोजी संप्रकेले तिमाही
प्रचलनाहारे एकुण मिळकत (निव्यक)	4,740.38	9,825,94
करपूर्व सामान्य कामकाजाद्वारे निव्यक नफा	304.06	323.85
करपंचात सामान्य कामकाजाद्वारे निव्यव नपप्र	241.20	२१४.९०
कस्पनात एकुण सर्वसमावेशक मिळकत	864.92	९२२.७४

 ३० जून, २०२४ रोजी संप्रकेट्या तिमाहीचा तपित्रकार अलेखापरीवित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय परिणाम सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड खाँफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेजन्स अँड हिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) नियम, २०१५ मधील नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सवेंजेसकडे सादर करण्यात आले आहेत आणि वरील परिणाम त्यांचा संबिप्त गोववारा आहेत. ३० जून, २०२४ रोजी संपरेल्या तिमाहीचा तपशिलवार अलेखापरीवित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय परिणाम स्टॉक एक्सचॅजेसच्या वेबसाईटक्र (www.bseindle.com/ www.neeindle.com) आणि कंपनीच्या वेक्साईटवर www.rilLin येथे खपळक्य आहेत.

> रिलायन्स बंबस्ट्रियल बन्फ्रास्ट्रवयर लिमिटेह करिता दिलीप व्ही. धेराय

स्थळ : पुंबर्ह दिनांक : १८ जुलै, २०२४

पर्णवेक संघालक (एक्सिक्य्टिक्ट हायरेक्टर) www.riff.in

CAPRIGLOBAL कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड Ht.) I-III-NI FIII-NI FI | MITEI - **नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः** ५०२, टॉबर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-

०००१३ **. मर्कल कार्यालय**ः कॅपी ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ९बी . २रा मजला. पसा रोड

जोडपत्र 🗤 कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (सीजीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदारे यांना आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या केलम १३ चे उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह

अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	कब्जाची तारीख
۶	(कर्ज खाते क्र. एलएनसीजीएचएकेओएचएल००००००११ ०२ (जुने) ५१२०००००४९२२४० (नवीन) अकोला शाखा चे) राजू पांडुरंग निघोट (कर्जदार) रोशन राजू निघोट, सुशीला राजू निघोट (सह-कर्जदार)	श्री महावीर नगर, डाबकी रोड, मौजे अकोला, ता आणि जिल्हा अकोला, महाराष्ट्र-४४४००२, येथे गौरव नगर मध्ये लेआऊट प्लॉट क्र.२ए आणि २-बी, विंग बी, पहिला मजला, ब्लॉक क्र.एफ-२, अपार्टमेंट क्र.६, बिल्ट अप क्षेत्र ४२.२ चौ.मीटर्स चे ते सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध द्वारेः पूर्वकडेः सामान्य जिना आणि विंग बी चे ब्लॉक क्र.जी-२, पश्चिमेकडेः ४ फीट गली, उत्तरेकडेः विंग बी चे ब्लॉक क्र.जी-२, दक्षिणेकडेः लेआऊट रोड.	₹.	१५-०७-२०२४ प्रत्यक्ष

र्जा जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन : L45200MH2006PLC161268 नोंदणीकृत कार्यालय : जेएसडब्ल्यू सेंटर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. दूर. : ०२२-४२८६ १०००, फॅक्स : ०२२-४२८६३००० ई-मेल : ir.infra@jsw.in, वेबसाइट : https://www.jsw.in/infracture

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांचा सारांश

तिमाही अखेर		वर्षअखेर		
तपशील	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
परिचालनातून एकूण उत्पन्न	१४०.६४	१४६.४२	१२६.०५	438.30
कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मकबाबीपूर्व)	१४०.६४	१२१.४०	८४.०२	३६७.०५
करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मकबाबीपश्चात)	१४०.६४	१२१.४०	८४.०२	३६७.०८
करपश्चात कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मकबाबीपश्चात)	९७.३४	१०४.७०	६६.०२	२८७.२
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	९७.३४	१०४.७०	६६.०२	२८७.२
प्रदानित समभाग भांडवल दिनांकानुसार	४१२.८८	४१०.३०	३५९.५७	४१०.३
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) दिनांकानुसार	४,४९९.७८	४,३८६.४४	१,३५०.६१	४,३८६.४
नक्त संपत्ती दिनांकानुसार	४,९१२.४८	४,७९६.५६	१,७१०.०१	४,७९६.५१
उत्पन्न प्रतिशेखर (प्रत्येकी रु.२/-) अवार्षिकीकृत मूलभूत (रु.) सौम्यीकृत (रु.)	0.80 0.80	o.4o o.4?	0.36 0.35	१.४ १.४
- सीक्युरिटी प्रीमियम दिनांकानुसार	२,७८४.८३	२,७८४.८३	७२.८७	२,७८४.८

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्य	। तिमाहीकरिताच्या	एकत्रित वित्तीय	निष्कर्षांचा	सारांश
		•		(रु. कोटींमध्ये)

		वर्षअखेर		
तपशील	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
परिचालनातून एकूण उत्पन्न	१,००९.७७	१,०९६.३८	८७८.१०	३,७६२.८९
कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मकबाबीपूर्व)	३९१.६४	४१७.३७	४१२.४९	१,४६५.०३
करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मकबाबीपश्चात)	३९१.६४	४१७.३७	४१२.४९	१,४६५.०३
करपश्चात कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मकबाबीपश्चात)	२९६.५५	३२९.०८	३२२.२०	१,१६०.६९
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	३०२.०५	३६०.७३	२७१.३७	१,१४७.४९
प्रदानित समभाग भांडवल दिनांकानुसार	४१२.८८	४१०.३०	३५९.५७	४१०.३०
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) दिनांकानुसार	७,९३०.०१	७,६१६.०६	३,९४६.५१	७,६१६.०६
नक्त संपत्ती दिनांकानुसार	८,२८२.९०	७,९६६.३८	४,२४६.१०	७,९६६.३८
उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु.२/-) अवार्षिकीकृत मूलभृत (रु.) सौम्यीकृत (रु.)	१.४२ १.४०	१.६२ १.६०	१.७८ १.७३	६.०१ ५.८८
सीक्युरिटी प्रीमियम दिनांकानुसार	२,७८४.८३	२,७८४.८३	७२.८७	२,७८४.८३

टीप : वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्य आलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व वर तसेच कंपनीची वेबसाइट https://www.jsw.in/infracture वरही उपलब्ध आहे.

अरुण महेश्वर्र संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व सीईअं डीआयएन : ०१३८००००

muthoot HOUSING FINANCE

ठिकाण : मुंबई

मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

्रानुषाकृत कार्यालयः टीसी क्र. १४/२०७४-७, मुथुट सेंटर, पुन्नेन रोड, थिरुवनंथपुरम-६९५०३४, सीआवएन क्र : यु६५९२२केएल२०१०पीएलसी०२५६२४ कॉर्पोरेट कार्यालयः १२/ए ०१, १३वा मजला, पारिनी क्रेसेन्झो, प्लॉट क्र. सी३८ व सी३९, वांद्रे कुलां संकुल, जी ब्लॉक (पूर्व), मुंबई–४०००५१. दूर् क्र. ०२२– ६२७२८५१७, प्राधिकृत अधिकाऱ्यांचा ईमेल आयडी: authorised.officer@muthoot.com संपर्क व्यक्तीः रामा चंद्र सुर-८६५५२७००४७

जाहीर सूचना - मिळकतीचा लिलाव नि विक्री

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांची विक्री सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ मधील अधिकाराचा वापर करत मे मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लि. (हचापुढे उल्लेख ''कंपनी'') च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतींचा (हचापुढे वर्णन ''तारण मत्ता'' कब्जा घेतला आणि खाली वर्णन केलेल्या ग्राहकांना (ह्यापुढे उल्लेख ''कर्जदार'') मंजूर केलेल्या गृह कर्ज सुविधांच्या संबंधात तारण म्हणून धारण केल्या आणि पुढे कर्जदारांकडून थकबाकीचे अंतिम प्रदान होईपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि परिव्यय यासह खालील रकमेइतक्या तारण कर्जाच्या संबंधात जनतेकडून होरबंद निविदा मागवन ''जसे आहे जेथे आहे''. ''जसे आहे जे आहे''. ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''कोणत्याही मदतीशिवाय'' तत्त्वाने/अटीवर ता मत्ता विकण्याचे ठरविले आहे.

अ. क्र.	कर्जदारांचे नाव व लॅन	कब्जाचा प्रकार आणि तारीख	एकूण थकबाकी रक्कम (रु.) भविष्यातील लागू व्याज	राखीव किंमत	इअर
\$	लॅन क्र.: १०१०२००१९७३ १. प्रिया अनेदथ शंकरनारायणन, २. इंदिरा बालगोपाल, ३. रबीन भालचंद्र पोरे	प्रत्यक्ष कब्जा – १३–सप्टेंबर–२०२३	रु. १२,३८,३३५.०४/- १८-जुलै-२०२४ रोजीस	₹. ९,९०,०००/-	₹. ९९,०००/-

तारण मत्ते/स्थावर मिळकतीचे वर्णन: जीमेन धारक सब्हे क्र.१६६/१/१, १६६/१/२, १६६/२, १६६/२, १६७/१, १६७/२, १६९/२, १७०, १७२/१ १७२/२/१(भाग), १७२/२/२(भाग), १७२/२/३, १७२/२/४, १७२/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२/८, १७३/१/१, १७३/१/२, १७८/१५, आणि १७९/५, असलेले आणि येथे स्थित गाव धसई, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे वर बांधकमित कर्म रेसिडेन्सी अशा ज्ञात प्रोजेक्ट, सेक्टर ३ मध्ये, वायु अशा ज्ञात बिल्डिगच्या, बी विंग, बिल्डिंग क्र.७६, ४था मजला वर मिळकत असलेले फ्लॅट प्रीमेसेस क्र.४०१, मोजमापित ४५२.२४ चौ.फू. चटई चे ते सर्व भाग आणि विभाग.

?	लॅन क्र.: १०१०२००२४६४ १. सुनील जनार्दन धनवे, २. वैशाली सुनील धनवे उर्फ वैशाली सुनील धनावे, ३. कृष्णकांत तारी राम आर्था उर्फ कृष्णकांत तारिराम आर्था	प्रत्यक्ष कब्जा – ०७-फेब्रुवारी–२०२४	रु. १०,५०,६७२.५४/- १८-जुलै-२०२४ रोजीस	₹. ९,००,०००/-	₹. ९०,०००/-
मिळ	कर्तीचे वर्णन: जमिन सर्व्हे क्र.१६६/१/१, १६६/१/२, १६	६/२. १६७/१. १६७/	२. १६९/२. १७०. १७२/१. १७	२/२/१(भाग), १७	२/२/२(भाग).

१७२/२/३, १७२/२/४, १७२/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२/८, १७३/१/१, १७३/१/२, १७८/१५ आणि १७९/५, गाव धसई, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथे स्थित आणि असलेले वर बांधकमित कर्म रेसिडेन्सी अशा ज्ञात प्रोजेक्ट, सेक्टर ३ मध्ये, जुगनू अशा ज्ञात बिल्डिंग मधील, बी विंग, बिल्डिंग क्र.६०,

तळ मजला वर, ामळकत असलल फ्लट प्रामसस क्र.जा-०३, माजमाापत सुमार ४५२.२४ चा.फू. चटइ च त सब भाग आाण विभाग.							
	र्लॅन क्र.: १०१०२००८७८५ १. राकेशचंद केशरीनाथ शर्मा उर्फ राकेशचंद्र केशरीनाथ शर्मा, २. साधना राकेशचंद शर्मा उर्फ साधना राकेशचंद्र शर्मा	सांकेतिक प्रत्यक्ष ०८-फेब्रुवारी-२०२४		₹. ९,००,०००/-	रु. ९०,०००/-		
मिळ	मिळकतीचे वर्णन: जीमन धारक सर्व्हे क्र.१७७, हिस्सा क्र.१ रु.१२.६३ पैसे वर मूल्याकन केले, मोजमापित १८०० चौ.मीटसे एकत्रित गावः गोखिवरे, तालुकाः						
वसई, जिल्हा ठाणे त्यासह उप-नोंदणीकृत येथे वसई चे क्षेत्र येथे स्थित असलेले आणि वसलेले वर बांधकमित, संतोष भुवन, साई लीला अशा ज्ञात बिल्डिंग मधील,							
३सः	अवर, जिल्हा ठान त्यात उपनाव नामून वर्ष बदार वर्षा अवरात असरात आणि वसरात वर बावकाना, साथ नुवन, सार सारा जात आरा रत्त मजला वर, मिळकत असलेले फ्लॅट क्र.३०८, मोजमापित ३०.२१ चौ.मीटर्स (बिल्ट अप/चटई क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभाग.						

माकेतिक कब्जा १. रवींद्र आशाराम मिश्रा, २. रेखा रवींद मिश्रा ०८-फेब्रवारी-२०२४ १८-जुलै-२०२४ रोजीस 39,60,000/ 8.86.000/ मिळकर्तीचे वर्णन: जिमन धारक सर्व्हे क्र.६९, हिस्सा क्र.३ ए भाग, मोजमापित ७८७ चौ.याडर्स चे गाव-नांदिवली, तालुका-कल्याण, जिल्हा ठाणे त्यासह नांदिवली ग्रामपंचायत च्या हददीत नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणीकृत जिल्हा कल्याण चे ते सर्व भाग आणि विभाग., वर्र किंवा पूर्वकडेः खुली जिमन असलेले म्हात्रे कुटुंब, वर किंवा पश्चिमेकडेः शांती पराडाइज, वर किंवा उत्तरेकडेः क्राउन प्लाझा, वर किंवा दक्षिणेकडेः अंजली सीएचएस लि., चेरा नगर येथे स्थित, संघवी गार्डन मागे, --मपाडा रोड, नांदिवली, डोंबिवली (पू), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे स्थित स्वानंद हाइट्स अशा ज्ञात बिल्डिंग मधील, ३रा मजला वर, मिळकत फ्लॅट क्र.३०२, मोजमापित ५७० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र (सामान्य क्षेत्रांसह) चे ते सर्व भाग आणि विभाग.

तपासणी तारीख आणि वेळ: २५-जुले-२०२४ आणि २६-जुले-२०२४ स.१०.०० ते सांय.०५.०० पर्यंत लिलाव तारीखः ०८-ऑगस्ट-२०२४ स.१०.०० ते द.०३.०० पर्यंत आणि बोली सदर करण्याची अंतिम तारीखः ०७-ऑगस्ट-२०२४ विक्रीचे ठिकाणः शॉप क्र.ई-८ आणि ई-९, २रा मजुला, चार्म्स स्टार, बेल बाजार, कल्याण (प), महाराष्ट्र-४२९३०१

इच्छुक बोलीदार मिळकतींचे निरीक्षण वर दिलेल्या तारीख आणि वेळेस करू शकतील: जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती:- १) विक्री काटेकोरपणे येथे खाली दिलेल्या अटी आणि शर्तींच्या त्याचप्रमाणे इच्छक बोलीदारांनी सादर करावयाच्य प्रस्ताव/निविदा दस्तावेजामध्ये नमुद केलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन होईल. २) मिळकतीची विक्री ''जसे आहे जेथे आहे'', व ''जसे आहे जे आहे'', ''व काही आहे तथे आहे" आणि "कोणत्याही मदतीशिवाय" अटीवर असलेल्या कोणत्याही भारांसह होईल. ३) लिलावाअंतर्गत मिळकर्तीचे निरीक्षण वर दिलेल्या तारीख आणि वेळेस करता येईल. मिळकर्तींच्या निरीक्षणाच्या किंवा निविदा सादर करण्याच्या संबंधातील कोणत्याही चौकशासाठी कृपया वरील नमूद स्थळ येथील प्राधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. वरील मिळकतीसाठी इच्छुक खरेदीदार त्यांचे प्रस्ताव मोहोरबंद पाकिटातून लिलावांच्या तारखेपूर्वी एक कामाच्या दिवस आधी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या वरील कार्यालयीन पत्यावर इसारा अनामत रकम (इ.अ.र.) राखिव किंमतीचे १०% पोटी ''मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड'' च्या नावातील मुंबई येथे देय डिमांड ड्राफ्टसह पाठवू शकतात. ४) प्रस्ताव दस्तावेजासोबत, इच्छुक बोलीदारांना आयकर विभागाने जारी केलेल्या पॅन कार्डची एक प्रत आणि पासपोर्ट, इलेक्शन कमिशन कार्ड, रेशन कार्ड, डायव्हिंग लायसन्स इ. च्या प्रती सारखे बोलीदाराच्या ओळखीचा प्रावा व निवासाचा पूरावा याची प्रत जोडावी लागेल. ५) कोणत्याही परिस्थितीत मिळकत राखीव किंमतीखाली विकली जाणार नाही. ६) लिलावात हजर असलेल्या बोलीदारांना उरविलेल्या राखीव किंमतीच्या अतिरिक्त रु. १००००/- च्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढवू दिले जातील. ७) सदर मिळकर्तींच्या संबंधात विक्री प्रमाणपत्राच्या नोंदणीच्या संबंधातील आकार आणि मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार, हस्तांतरण आकार व अन्य परिव्यय यासह म्युनिसिपल कर, मेंटेनन्स/सोसायटी चार्जेस, वीज आणि पाणी देयके किंवा अन्य थकबाकी सारखी सर्व देणी यशस्वी बोलीदार/खरेदीदारांना प्रदान करावी लागतील. ८) यशस्वी बोलीदार/खरेदीदार यांना विक्रीच्या बाबतीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्वीकारल्यापासून २ कामाच्या दिवसांत २५% खरेदी रक्कम (आधीच भरलेली इ.अ.र. समायोजित करून) भरावी लागेल, कसर केल्यास, इसारा अनामत रक्कम जप्त होईल, ९) विक्रीची उर्वरित ७५% किंमत प्राधिकत अधिकाऱ्यांनी यशस्वी खरेटीटारांना विक्रीची मंज्री कळविल्याच्या १५ दिवसांत किंवा प्राधिकत अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने लेखी मान्यता दिलेल्या अशा वाढीव मदतीत प्रदान करावी लागेल. १०) प्राधिकत अधिकारी त्यांच्या मर्जीने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय विक्रीसाठीच्या ह्या सूचनेच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये फेरफार करण्याचे त्यांचे अधिकार राखून ठेवत आहेत. ११) प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न देता कोणत्याही/सर्व बोली नाकारण्याचे हक राखून ठेवला आहे. संभाव्य बोलीदारांकडून प्राप्त सर्व बोली मे. मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लि. च्या विरोधात कोणताही जबाबदारी/दावे रहित त्यांना परत केला जाईल. १२) बोलीदारांचे लक्ष तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी अधिनियमच्या कलम १३ च्या उपकलम ८ च्या तरतृदीकडे वेधण्यात येत आहे. १३) सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/गहाणवटदारांनी कुपया सुचना घ्यावी की, कोणत्याही कारणांमूळे कशाही प्रकारे जर यामधील नमुद ठरविलेले लिलाव अयशस्वी ठरल्यास तर तारण धनको खाजगी करारामार्फत विक्रीच्या मार्गे तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणी करणार.

कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून वरील नमूद दिवसांत तारखेपर्यंत व्याज आणि खर्चासह वरील नमूद थकबाकी चूकती करण्यासाठी आणि संपूर्ण दायित्व निभवण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या नियम ८(६) आणि ९ अन्वये ३० दिवसाची वैधानिक सूचना देण्यात येत आहे, कसूर केल्यास तारण मत्तेची वरील नमूद अटी आणि शर्तीनूसार विक्री करण्यात येईल. तसेच कर्जदारांना मिळकतीची अप्रभारीत त्यांच्या वस्तू ३० दिवसांत काढून टाकण्याची विनंती करण्यात येते अन्यथा त्यांच्या जोखिम आणि परिणामांवर काढून टाकण्यात येईल.

ठेकाण: महाराष्ट्र, दिनांक : १९-जुले-२०२४

सहो / - प्राधिकृत अधिकारी, मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड साठी

ाटाटा Bank राजा कार्यांतय : आयसीआयसीआय बेंक जिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टास्च्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३

पार्थर एका जिल्ला क्रिकेट्स हिंदिता क्रिकेट्स हैं क्रिकेटस हैं क्रिकेटस हैं क्रिकेटस हैं क्रिकेटस हैं क्रिकेटस [निवस ८(६) चे तस्तुदौकड़े पहा] स्थावर मिककरीच्या विक्रीकरिया सूचना सिवसुरीटायक्रेशन अँक रिकन्स्ट्रवरान ऑफ फायनांचियाल असेट्स अँक एन्फोसेमेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ारापपुराज्यश्वरात अठ एकरस्ट्रवरान आफ फायनान्त्रियल असंट्स अठ एन्फोसंगेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरपुर्दीनुसार स्थावर मालमतेचा ई–जिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि हमोदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमता जी सिक्युअर्ढ क्रेबीटर यांच्याकढे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष साबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

थ क	कर्णदाराचे/ कर्णदाराचे/ हमीबाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	काही असम्यास झात बोजासह तारण मतेषा तपशील	षकवाकी राज्य	भारकित मूक्य (र) इसारा अनामत ठेव	मालमतेष्या परीक्षणबी तारीख स्राणि देख	ई-जिनाव तारीख आणि वेस
(ए)	(भी)	(相)	(事)	(JE)	(एक)	(예)
1.	मे. प्रियंबाडा रिअलकॉम प्रा. लिमिटेड (कर्जदारावे), श्री विकास इंख्यदास अग्रवाल, श्रीमती ज्योती विकास अग्रवाल, श्रीमती ज्योती दीकास अग्रवाल, मेसर्स सन पॉक्ट मेटॅलिक्स प्रायन्हेट लिमिटेड, श्रीमती दीपानी रवींद्र मुसळे, श्री संतोष कोडीयम विकाण (सह-कर्णदारुपे), कर्ण खाते क्रमांक-LBMUM00005120478/ LBMUM00005311344	१६, १७ आणि १९, सीटीएस क्रमांक १२ ए/५, सहार खेड, पपू महामार्ग-पासून दूर, संमाजी नगर, अधेरी पूर्व, मुंबई- ४०००६९, मोजमापित क्षेत्र- २०४,३८	हैं १ = , = = , = \d १ = , = , = , (जुल १ १ , २ = २४ पर्यत)	18 17 17 17 18 18 18 18 18 18 18 18 18 18 18 18 18	जुलै २६, २०२४ दुमारी १२:०० ते संध्याकाळी १५:०० पर्यंत	ऑगस्ट •१.२०२४ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव https://diaposalhub.com में. नेवसझेन सोल्युवन्स प्रायखेट किनिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना ऑगस्ट ०८, १०१४ रोजी संध्याकाळी ०५,०० वाजणेपूर्वी एकूण थकवाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्यावी संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमतावरील परिशिद्यामाणे किने करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी वयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयबीआय बैंक किनिटेड, लेबल १-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्स गेट क्रमांक ०१ सामेद बोलीदारांनी वयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयबीआय बैंक किनिटेड, लेबल १-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्स गेट क्रमांक ०१ सामेद नवाज व्याचा पुत्र के सामेद व्याचा प्रकार करने व सामेद व सामेद व स्वाचेटमार्फत ऑनस्ट ०८, १०१४ रोजी संध्याकाळी ०५,०० वाजणेपूर्वी सारद करवी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत ऑनस्ट ०८, १०१४ रोजी आवश्यकाळी ०५,०० वाजणेपूर्वी हंएमडीच्या पैसे भरत्याच्या पुराव्यासाठी बैंक पोचसह — डीडीची स्कॅन केलेस्या ईमेजसह सादद करणे आवश्यक आहे. कुम्या नोंद च्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्याचे प्रताव सादद करणे शक्य नसल्याया, स्वासर्पकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बैंक किमिटेड, लेवल १-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्स गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अयेथी पूर्व, मुंबई ४०००१३ येथे ऑगस्ट ०८, १०१४ रोजी संख्याकाळी ५,०० वाजणेपूर्वी सादद करता येतील. बयाणा स्वक्स राष्ट्रीयकृत निविद्या विवास विवास विवास केल किमिटेड अंवाचा विवास केल किमिटेड अंवाचा वेकसाव्याचा सीचित कोणत्याही खलाकाळा व सामेद करवा प्रताव सावक्र करवाचा प्रतावित कालकाळा सामेद

राष्ट्रीयुर्गि/काश्वित वयक्रकाल काळा/पाठा जावसाजावसाजाय कर कालाहरू या चर्चा गांच युक्त थय देव सादर करावा साहणीसंबंधित कोणत्या से सुरुगातारीता कृपया संपर्क जावसाजावस्था होती व अटी किंवा निविदा सादर करण्याची संबंधित कोणत्याचे सुरुगातारीता कृपया संपर्क जावसीजायसँक कर्मचारी फोन नंवर के १ ४ १ ६ ५ १ १ ५ १ ८ ८ ६ १ १ ० ४ ३ १ १ १ १ ६ वर संपर्क करा. कृपया नंद च्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. नेक्सक्रेन सोक्क्शन्स प्रायक्ट किमिटेड, १. ब्रॉजीओ अंसेट मॅनेजमेंट प्रायक्ट किमिटेड, १. ब्रॉजीओ अंसेट मॅनेजमेंट प्रायक्ट किमिटेड, १ ब्रॉजीओ अंसेट मंग्रेट किमिटेड, १ व्रॉजीओ अंसेट मंग्रेट किमिटेड, १ व्यवदात किंग्रेट किमिटेड, १ व्यवदात किमिटेड

प्राधिकृत अधिकारी आयतीसायसीभाय वैंक निमिटेड् विनांक : जुजै १९, २०२४ ठिकाण : मुंबई

€9 kotak

Place : Mumbai

दिनांक: १८ जुलै, २०२४

KOTAK MAHINDRA INVESTMENTS LIMITED CIN - U65900MH1988PLC047986

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Telephone: +91 22 6218 5303 Website: www.kmil.co.in

Extract of unaudited financial results for the quarter ended June 30, 2024

Ε.,				, (₹ in Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2024 (Unaudited)	Quarter ended June 30, 2023 (Unaudited)	Previous Year ended March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations	38,461.28	30,514.68	1,42,366.73
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	17,893.00	14,624.18	63,850.89
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	17,893.00	14,624.18	63,850.89
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	13,306.88	10,846.39	47,496.21
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13,409.49	11,282.52	48,342.77
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	562.26	562.26	562.26
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	3,40,872.74	2,90,382.75	3,27,443.61
8	Securities premium account	33,545.76	33,545.76	33,545.76
9	Net worth	3,41,435.00	2,90,945.01	3,28,005.87
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	10,37,010.08	9,08,669.93	11,39,188.23
11	Outstanding Redeemable Preference Shares		_	_
12	Debt Equity Ratio	3.04	3.12	3.47
13	Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted	236.67	192.91	844.74
14	Capital Redemption Reserve	1,003.85	1,003.85	1,003.85
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest service coverage ratio	NA	NA	NA

The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on July 17, 2024 & July 18, 2024 respectively.

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the

For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com

Figures for the previous period/year have been regrouped wherever necessary to conform to current period/ year presentation.

For and on behalf of the Board of Directors **Kotak Mahindra Investments Limited**

Managing Director and Chief Executive Officer Date: July 18, 2024



7	तपशीस	₹	रोजी संपत्नेते वर		
夢.		३० जून २०२४	३१ मार्च २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२१
		(अलेकापरीकित)	(लेखापरीकित)	(अनेखापरीकित)	(सेवापरीकित
1	व्यवहारांमधून एकूण उत्पन्न (निव्यळ)	९ ୩५.०६	9,700.07	५१४. ९६	3,034.36
२	कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पूर्व)	୩୫.ଞ୍ଜ୍	33.64	(84.99)	(982.32)
ş	कालावधौसाठी करपूर्व निव्यक नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पद्मात)	98.55	\$\$.\$8	(84.99)	(902.32)
A	कालावधीसाठी करपबात निव्यळ नफा/(तोटा) (अपबादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पबात)	¥.C3	9.80	(९५.३२)	(२१०.७९)
Կ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्सम/(तोटा) (कालावधीसाठी (कत्पबात) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपबात) सह)	0.69	(२६.७९)	(९५.३६)	(२८१.११
Ę	भरणा केलेले सममाग भांडवल (प्रत्येकी र १/– दर्शनी मूल्य)	23.33	23.32	96.98	73.3:
ij	राखौद (पुनर्मूल्यांकन राखौद दगळून)				984.24
۷	प्रतिभाग (प्रत्येकी 🖲 १/ – च्या) चस्पष्ठ (अखंडित आणि खंडित व्यवहारांसाती) –	0.04	0.00	(4.02)	(an in-
	१. मूलभूत (र मध्ये): २. विश्लीकृत (र मध्ये):	0.9८ 0.9८	90.0 30.0	(५.०३) (५.०३)	(90.80) (90.39)

	Course and the	er 144004 - 114-11-111-			
					(₹ कोटॉंत)
47	तपशीक	4	ाजी संप नेती तिमा	ê	रोजी संपक्षेत्रे वर्ष
₮.		३० जून २०२४	३१ मार्च २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२४
		(अलेखापरीकित)	(लेकापरीकित)	(अलेकापरीकित)	(सेखापरीक्षित)
٩	व्यवहारांमधून महसूल	९३७.३ २	9,२३२.८३	835.90	3,800.00
3	करपूर्व नफा/(तोटा)	८२.९७	121.43	(२२,८०)	9२३.४६
\$	करपबात नफा/(तोटा)	φ ą. 4 ¢	८८.८९	(२२.८०)	C4.74

ए) दिलांक ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या त्रैमासिकाचे आणि वर्षांचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षा समितीद्वारा पुनर्विलोकन आणि शिफारस करण्यात आले होते, संचालक मंडळाद्वारा दिनांक १८ जुलै, २०२४ रोजी पार पडलेल्या त्यांच्या समेत मान्य करण्यात आले आहेत. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्रकांनी ३० जून २०२४ रोजी समाप्त कालेल्या त्रैमासिकातील उपरोक्त वितीय निष्कर्मांचे मर्यादित पुनर्निरीक्रण केले आहे.

बी) वरीज मजकूर सेबी (सूचिबद्धता बंधन आणि प्रकटन खावस्यकता) खिपनियम, २०१५ मधील अधिनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सेंजेसमध्ये दाखल केलेल्या अलेखापरिवित वित्तीय परिणामाचा सविस्तर आराखक्याचा स्तारा आहे. अलेखापरिवित वित्तीय परिणामाचा संपूर्ण आराखडा स्टॉक एक्सर्चेज (एस) वेबसाईटवर म्हणजेच <u>www.bseintia.com</u> आणि <u>www.nseintia.com</u> येथे तसेच कंपनीची वेबसाईट www.sterlingandwisonre.com येथे उपलब्ध आहे.

करिता स्टर्सिंग अँच्य विकास रिन्यूएयल एनर्जी सिमिटेड स्वाकरी/-

र्शंद दास्यास

CIN: L74989MH2017PLC282281 नौंबणीकृत कार्यालयः ९ वा मजला, युनिन्दर्सल मॅजेस्टिक, पी. पल. लोखंडे मार्ग, चेंबूद पबिम, मुंबई-४०००४३, महाराष्ट्र बुरुवनीः (११-२२)२५४८५३०० । फेंक्सः (११-२२) २५४८५३३१ । इंमेलः ingataringwison.com । वेक्सकृटः www.sisringandwisonra.com

स्थळ: संदन DBN: 00216905

(₹ In Crores)

(F in Crores)

RELIANCE

A RELIANCE CAPITAL COMPANY SECURITIES **RELIANCE SECURITIES LIMITED**

Registered Office: 11th Floor, R-Tech IT Park, Nirlon Compound, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063 • CIN: U65990MH2005PLC154052 Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2024 [Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")]

		Quarter	Quarter Ended		
Sr. No.	Particulars	June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024	
NO.		Unauditated	Unauditated	Auditated	
1	Total Income from Operations	3,014	6,058	21,265	
2	Net Profit / (Loss) for the Period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items)	(277)	215	1,308	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(277)	215	1,308	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(277)	208	1,275	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(277)	208	1,322	
6	Paid-up equity share capital and convertible preference shares (Face Value of ₹ 10/- Each)	23,500	23,500	23,500	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(7,855)	(8,696)	(7,625)	
8	Securities Premium Account		-		
9	Net worth (Equity + Reserves - Capital reserves)	12,883	12,046	13,161	
10	Outstanding Debt	251	296	251	
11	Outstanding Redeemable Preference Shares				
12	Debt Equity Ratio	0.02	0.02	0.02	
13	Earnings per share on Equity Shares of ₹ 10/- each (for continuing & discountinuing operations) Basic Diluted	(0.13) (0.13)	0.09 0.09	0.58 0.58	
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	
15	Debenture Redemption Reserve	20	51	20	
16	Debt Service Coverage Ratio	**	1.05	6.69	
	Interest Service Coverage Ratio	**	3.24	4.50	
	nterest service coverage ratio / Debt Service Cov ax (EBIT) being negative for the period.	erage Ratio is NI	L, as Earnings b	efore interest and	

Notes:

The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended financial results are available on the website of BSE Limited i.e. www.bseindia.com and the Company's website i.e. www.reliancesmartmoney.com.

For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of BSE Limited i.e. www.bseindia.com. There were no exceptional or extraordinary items. For and on behalf of the Board of Directors of RELIANCE SECURITIES LIMITED

Place: Mumbai

Date: July, 18, 2024

Lav Chaturvedi **Executive Director & CEO** DIN: 02859336

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankouptcy Board of India

AUTOCREATE WHEELS PRIVATE LIMITED

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

	RELEVAN	T PARTICULARS
T.	Name of corporate deblor	AUTOCHEATE WHEELS PRIVATE LIMITED
2	Erais of incorporation of corporate delator	
37	Authority under which corporate (lebler is incorporated / registered	PEGMITTON
A,	Corporate learnity No. / Emited Unlarity Identification No. of corporate order	L/74900MH2011PTC213459
5	Address of the registered office and principal office in any) of ecoporate setting	E/301, Amelies O-S Hill Juliu Vesexi Link Franc. Andrew West, Milantial Malterieshira, India, 400068
ű.	Insolveruy commercencent care in resulect of concrete debtor	Littl) (July, 2004)
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	11th January 2005, being 180th day from Insovency Commencement Date
S.	Name and registration number of the insolvency professional acting as Intermi respution professional	Name: Ksrnal Payamsi Stamia Reg, No.: (68)/PANXI/(644-01857/2019-2020/12870
10	Andress and emini of ton interior respublics professional, us (nestered with the Board	Origa No. 40. Ist floor, 9/15. Moragi Vell Eur inc. Dr. M.B. Vell or Steett, Marine Lines (El-Mumb. Marchaetern, 400002 Registered Email id: Parmalchumma/equito n
to	Address and monitor by usen by correspondence with the users of measured manketing and a second of the second of t	Correspondence Address: Orion Resolution and Terromand Price Limited, 811. Meadows School Pera Sup Pler & Bidgillia, III AM Rand Yest to Halmon Continental Maintee (1900)68 Correspondence Entailed output (1900)68 Correspondence Entailed
11	Last dale fur suturesion of Maints	30th ney 2024
12	Cases of cediors if any, under datase (b) of subsection (EA) of section at ascertained by the interfer resolution professional	
13	Namers of Insolvency Professional Identified to aid as Authoreed Representative of crocitors in 3 court (Three names in reach dass)	
14,	(a) Roleyan Forma jiart	With firm for download results from: https://btstypear/m/mine/download
	(b) Tristalls of multipolited representatives are available at:	

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has undered the commencement of a committee insolvency resolution process of the AUTOCREATE WHEELS PRIVATE LIMITED vide profit No. C.P. (IB) 732/MB/2022 dated 16th July, 2824 The predilers of AUTOCREATE WHEELS PRIVATE LIMITED are noteny called upon to submit then claims with avoid an or before 30th July, 2024. In the interm resolution professional at no andressmentioned avainst entry No. 10

the financial creditors share submit their claims with proof by election a means only. All other redires from authorit the claims with pract in cerson, by past or by electronic means. A financial creditor belonging by a class, as listed against the entry No. 12 shall include its choice of authorised representative from among the three insolvency professions a listed qualitet emby No.13 to act as authorised representative of the close in Form CA: Submission of false or misleading proofs of claim sital attract penalties.

Kamai Hajkumar Sharma Interim Resolution Professional in the matter of Autocreata Wheels Private Limited Registration Number: IBBI/IPA-DOL/IR P-01850/2019-2020/12870

Registered Address. Office No. 40/ Est floor, 9/15, Morani Valil Building, Dr. M & Valvar Street, Marme Lines (E), Murnisa. Registered Email - Kamal aharmawajajani in Date: Uy 19, 2024 Process specific Email- circusutocreasewheels@gutlesk.com Place: Mumber AFA Validity Date 30th June, 2025

INFRASTRUCTURE LIMITED

CIN: L45200MH2006PLC161266 Registered Office : JSW Centre, EKC, Bandra (East), Mumbai-400051 Phone:022-4266 1000, Fax:022-4286 3000, Email : ir.intra@jsw.in; Website : https://www.jsw.in/infrastructure Extract of Standalone Financial Results for the guarter ended 30 June 2024

		Year Ended		
Particulars	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024
Total Income from Operations	149,64	146.42	129.05	534.38
Net Pfofil / (Lugs) for the pencayes/ (before Tax, Exceptional items)	140.64	121.40	84.02	967.05
Net Pfolir / (Loss) for the period/year before 168 (after Exceptional Items)	140.64	121.40	84.02	867 05
Not Profit / (Lose) for ing period/year after lax (after Exceptional items).	97/84	104.70	85.02	287.21
Total Comprehensive Income for the pendulysis: (Compresing Profit ((Loss) for the pendulysis: (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	97.84	104.70	65.02	287.21
Faid up Equity Share Capital as on	412,68	410.30	359.57	410.30
Reserves (excluding Revaluation Reserve) as no	4 499.78	4,386.44	1,350,61	4,380,44
Net worth as on	4.912.48	4,798,56	1,710.07	4,798.56
Eurongs Fer Share (cf # 2/- each) not annualised		117. 4		
Dasc(7)	0,47	0.50	10,37	1,49
Onder (8)	0.47	0.52	0.36	1.46
Securities Fremium as on	2.784.63	2,754.83	72.87	2,784.93

Extract of Consolidated Financial Results for the quarter ended 30 June 2024

	Year Ended		
June 30; 2024	March 31, 2024	June 30, 2023	March-31, 2024
1,609,77	1,098-38	878 10	3,762.89
291.64	417.27	412.49	1,465,03
331.64	417 37	412.49	1,485.03
298,55	328.08	322.20	1,160.69
302,05	360,73	271 37	1,147,49
412.58	410.30	359.57	410.30
7,930:01	7,616.08	3,945.53	7,619.00
8,282,90	7,966.38	4,246,10	7,986.38
1.42	1.82	1.78	5.37
1.40	7.60	1.73	5.89
2.784,63	2,754,83	72.87	2,784.93
	2024 1,509,77 831,64 331,64 238,55 302,05 412,58 7,930,07 8,292,90 1,42 1,40	2024 2024 1,509,77 1,098,38 831,64 417,37 331,64 417,37 239,55 328,08 302,05 360,73 412,58 410,30 7,930,07 7,616,08 8,282,90 7,966,38 1,42 1,62 1,40 7,60	2024 2024 2023 1,509,77 1,096,38 878,10 831,64 417,37 412,49 331,64 417,37 412,49 239,55 328,08 522,20 302,05 360,73 271,37 412,58 410,30 558,57 7,930,07 7,616,08 3,945,52 8,292,90 7,966,38 4,246,10 1,42 1,62 1,78 1,40 7,60 1,73

Note: The above is an extract of data is d formal of quarterly / wanty Financial Results filed with Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Lasting and other Disclosure Requirements (regulations, 2015. The Full format of quarterly / yearly Financial Results are available on the Stock Exchange Websites (www.aseindir.com & www.rseindir.com) and Corpoany's Wobsite

For and on behalf of the Board of Directors

ARUN MAHESHWARI Ji Managing Director & CEO DIN: 01380000

Persistent Systems Limited

Registered Office: Bhageerath, 402, Senapati Bapat Road, Pune 411016, India

Ph. No. +91(20)67030000; Fax +91(20)67030009; Email: info@persistent.com, 'www.persistent.com'. CIN L72300PN1990PLC056696



Consolidated Audited Statement of Profit and Loss of Persistent Systems Limited for the quarter ended June 30, 2024

Sr.	Particulars		Quarter ended			Year ended	
No.	Particulars	1	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024	
	Income						
1	Revenue from operations		27,371.70	25,905.26	23,211.75	98,215.87	
2	Other income		306.40	307.83	216.47	1,280.20	
3	Total income	(1+2)	27,678.10	26,213.09	23,428.22	99,496.07	
4	Expenses						
	- Employee benefits expense		15,735.04	15,290.06	13,940.34	59,609.70	
	- Cost of professionals		4,216.82	3,645.51	2,371.74	11,492.70	
	- Finance costs		141.14	97.35	125.97	467.27	
ш	- Depreciation and amortisation expense		711.97	799.17	763.28	3,093.73	
	- Other expenses		2,867.71	2,426.08	3,156.40	10,356.61	
	Total expenses		23,672.68	22,258.17	20,357.73	85,020.01	
5	Profit before tax	(3-4)	4,005.42	3,954.92	3,070.49	14,476.06	
6	Tax expense						
	- Current tax		821.28	764.52	914.45	3,679.65	
	- Deferred tax charge / (credit)		119.99	43.92	(131.21)	(211.69)	
	 Tax (credit) / charge in respect of earlier period / year 			(6.73)	(0.43)	73.19	
	Total tax expense		941.27	801.71	782.81	3,541.15	
7	Profit for the period / year	(5-6)	3,064.15	3,153.21	2,287.68	10,934.91	
8	Other comprehensive income						
	A. Items that will not be reclassified						
	to profit or loss						
	- Remeasurements of the defined benefit		176.94	(64.23)	(20.25)	(98.29)	
	(liabilities) / asset						
	- Income tax effect on above		(44.61)	15.63	4.07	21.29	
			132.33	(48.60)	(16.18)	(77.00)	
	B. Items that will be reclassified to						
	profit or loss						
	- Effective portion of cash flow hedge		69.57	(11.27)	208.07	21.59	
	- Income tax effect on above		(17.51)	14.84	(52.37)	8.02	
	- Exchange differences in translating the		132.24	(25.17)	(185.59)	104.82	
	financial statements of foreign operations						
			184.30	(21.60)	(29.89)	134.43	
	Total other comprehensive income	(A+B)	316.63	(70.20)	(46.07)	57.43	
	for the period / year						
9	Total comprehensive income for the	(7+8)	3,380.78	3,083.01	2,241.61	10,992.34	
	period / year (Comprising Profit and						
	Other Comprehensive Income for the						
	period / year)						
LO	Paid-up equity share capital		770.25	770.25	769.25	770.25	
	(Face value of share • 5 each)						
11	Other equity excluding revaluation reserves					48,806.82	
12	Earnings per equity share (in)						
	(Nominal value of share 7 5 each)						
	(Post-split)						
	- Basic		20.09	20.73	15.25	72.44	
	- Diluted		19.89	20.48	14.87	71.07	
13	Dividend per share (in 1)						

Audited unconsolidated financial information

in Million

financialexp.epapr.in

16.00

10.00

26.00

10.00

10.00

Particulars		Quarter ende		Year ended
T di ciodidio	June 30, 2024	Mar 31, 2024	June 30, 2023	Mar 31, 2024
Revenue from operations (net)	26,913.96	16,309.02	15,445.28	65,142.17
Profit before tax	3,402.83	2,564.15	3,230.20	13,165.29
Profit after tax	2,479.41	1,839.57	2,435.49	9,856.65

Segment wise Revenue, Results and Capital Employed

The operating segments are:

- a. Banking, Financial Services and Insurance (BFSI)
- b. Healthcare & Life Sciences
- c. Software, Hi-Tech and Emerging Industries

(Nominal value per share 5)

(Post-split)

- Interim dividend

- Final dividend

Total dividend

in Million **Quarter ended** Year ended Sr. **Particulars** No. June 30, 2024 | March 31, 2024 | June 30, 2023 | March 31, 2024 Seament revenue 7,736.94 - Banking, Financial Services and Insurance (BFSI) 8,431.59 7,958.67 31,385.58 - Healthcare & Life Sciences 7,310.97 6,278.12 4,309.24 20,880.32 - Software, Hi-Tech and Emerging Industries 11,668.47 11,629.14 11,165.57 45,949.97 25,905.26 23,211.75 98,215.87 **Total** 27,371.70 Less: Inter segment revenue Net sales / income from operations 27,371.70 25,905.26 23,211.75 98,215.87 Segment results i.e. profit before tax, interest and depreciation and amortisation Banking Financial Services and Insurance (BFSI) 2,780.78 2,768.32 2,994.92 11,523.86 Healthcare & Life Sciences 2,698.59 2,268.80 2,067.67 8,671.22 Software, Hi-Tech and Emerging Industries 2,788.70 3,016.31 2,583.51 11,804.66 31,999.74 **Total** 8,268.07 8,053.43 7,646.10 Less: Finance costs 141.14 97.35 125.97 467.27 Other un-allocable expenses 4,427.91 4,308.99 4,666.11 18,336.61 Un-allocable income 306.40 307.83 216.47 1,280.20 **Profit before tax** 4,005.42 3,954.92 3,070.49 14,476.06

https://www.jsw.in/infrastructure

Date : July 18, 2024

Place | Mumbel

8 Segment assets

in Million As at **Particulars** June 30, 2024 - Banking, Financial Services and Insurance (BFSI) 8,401.37 - Healthcare & Life Sciences 5,143.02 - Software, Hi-Tech and Emerging Industries 15,429.36 **Total allocable segment assets** 28,973.75 Unallocable assets 52,448.46 81,422.21 **Total assets**

Note for segment wise information: Operating segments are components of an enterprise for which discrete financial information is available that is evaluated regularly by the chief operating decision makers, in deciding how to allocate resources and assessing performance. The Group's chief operating decision makers are the Chief Executive Officer and Chairman & Managing Director.

Segment wise capital employed Segregation of assets (other than trade receivables and unbilled revenue), liabilities, depreciation and amortisation and other non-cash

expenses into various reportable segments have not been presented as the assets and liabilities are used interchangeably among segments and the Group is of the view that it is not practical to reasonably allocate the other assets, liabilities and other non-cash expenses to individual segments and an ad-hoc allocation will not be meaningful.

Notes:

The audited condensed interim consolidated financial statements for the quarter ended June 30, 2024, have been taken on record by the Board of Directors at its meeting held on July 18, 2024 as recommended by the Audit Committee at its meeting held on July 17, 2024. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion. The information presented above is extracted from the audited condensed interim consolidated financial statements.

2 The above consolidated financial results have been prepared from the condensed interim consolidated financial statements, which are prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS"), the provisions of the Companies Act, 2013 ("the Companies Act"), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Ind AS are prescribed under Section 133 of the Companies Act read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and amendments issued thereafter. All amounts included in the consolidated financial results (including notes) are reported in million of Indian rupees (in Million) except share and per share data,

Persistent India Foundation was incorporated under Section 8 of the Companies Act, 2013 effective from May 1, 2024, as a

wholly owned subsidiary of the Company. Software Company International, LLC (Step Down Subsidiary) has been dissolved effective from June 27, 2024. Persistent Systems Inc, USA (wholly owned subsidiary) entered into a Stock Purchase Agreement on July 2, 2024 (EDT)/

July 3, 2024 (IST) for the acquisition of Starfish Associates, LLC, USA, Upon completion of the customary closing conditions, Starfish will become a Step-Down Subsidiary of the Company and a Wholly Owned Subsidiary of PSI. Based on the approval of the Board of Directors of the Company at its meeting held on January 20, 2024, the second

tranche of 600,000 (Six Hundred Thousand only) Equity Shares of 5 each were allotted to the ESOP Trust on July 10, 2024, at allotment price of 643.50 per Equity Share, aggregating to the total consideration of 386.10 Million. Consequent to this, the paid-up share capital of the Company increased from 154,050,000 Equity Shares of 5 each (aggregating to 770,250,000) to 154,650,000 Equity Shares of 5 each (aggregating to 773,250,000). The listing of the above mentioned shares is under process and expected to be completed in due course.

Ms. Anjali Joshi (DIN: 10661577) was appointed as an Additional Director (Independent Member) of the Company by the Board of Directors effective from June 12, 2024. The members at the 34th Annual General Meeting of the Company held on July 16, 2024, confirmed her appointment as the Independent Director of the Company, not liable to retire by rotation, to hold office for the term of 5 (Five) consecutive years i.e., from June 12, 2024 to June 11, 2029. The re-appointment of Mr. Sunil Sapre (DIN: 6475949) as the Executive Director of the Company was approved and

recommended by the Board of Directors to the Members for their approval to hold office for the period of 3 (Three) months effective from October 1, 2024. Accordingly, the members at the 34th Annual General Meeting of the Company held on July 16, 2024, confirmed his re-appointment as the Executive Director of the Company, liable to retire by rotation, to hold office for the period of 3 (Three) months i.e., from October 1, 2024 to December 31, 2024. The re-appointment of Mr. Praveen Kadle (DIN: 00016814)) as the Independent Director of the Company, was approved

and recommended by the Board of Directors to the Members for their approval to hold the office for the second term of 5 (Five) consecutive years effective from April 23, 2025. Accordingly, the members at the 34th Annual General Meeting of the Company held on July 16, 2024, confirmed his re-appointment as the Independent Director of the Company, not liable to retire by rotation, to hold office for the second term of 5 (Five) consecutive years i.e., from April 23, 2025 to April 22, 2030. 10 Ms. Roshini Bakshi (DIN: 01832163) Independent Director of the Company retired effective from the conclusion of the

34th Annual General Meeting of the Company upon completion of her second term as the Independent Director of the 11 Mr. Sunil Sapre (DIN: 06475949) relinquished his position as the Chief Financial Officer of the Company with effect from May 15, 2024 (IST), and Mr. Vinit Teredesai has been appointed as the Chief Financial Officer of the Company effective

12 During the quarter ended June 30, 2024, the Group has reversed the earnout payable towards acquisition of business to the erstwhile shareholders of Data Glove Incorporated and Software Corporation International & SCI Fusion 360, LLC amounting to 636.18 million based on settlement agreement and expected payout assessed by management.

- 13 In accordance with para 4 of notified Ind AS-108 "Operating Segments", the Company has disclosed segment information only on the basis of consolidated financial results.
- 14 The investors are requested to visit the following website of the Company and stock exchanges for further details: • Company's website: https://www.persistent.com/investors • BSE Ltd: www.bseindia.com
 - National Stock Exchange of India Ltd.: www.nseindia.com
 - By order of Board of Directors of Persistent Systems Limited **Dr. Anand Deshpande**

from May 15, 2024 (IST). Further, Mr. Sapre continued as the Executive Director of the Company.

Date : July 18, 2024 Chairman and Managing Director

Place : Pune

"For risks and uncertainties relating to forward-looking statements, please visit our website :- www.persistent.com"